## SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN: L51100MH1983PLC029600

Registered Office: 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018
Telephone: 022-24964656 Fax: 24963055 Email: info@sarvamangalmercantile.com
Website: www.sarvamangalmercantile.in

Date: 06th September, 2023

To,

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

BSE Scrip Code: 506190

Sub: Submitting Copy of Newspaper advertisement

Dear Sir/Madam(s),

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copy of Notice of 40<sup>th</sup> Annual General Meeting of the Company published in Newspaper(s) viz. Free Press Journal and Navshakti dated September 06, 2023.

We hope you will find it in order and request you to kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For Sarvamangal Mercantile Company Limited

Prakhar Gupta
Company Secretary & Compliance Officer

Branch Office: 2nd floor, Office no. 203, Sai Midas, Opposite Patiyala House, Nagar, Manmad Poad, Savedi, Ahmednagar- 414003 [See proviso to rule 8(6)]

Notice for sale of immovable assets

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the **Physical Possession** Stage of which has been taken by the Authorized Officer of ICICI Home Finance Company Ltd., will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", as per the brief particulars given hereunder;

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co Borrowers/ Guarantors/ Legal Heirs. Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
	Sunil Ashok Rajguru (Borrower) Pramila Sunil Rajguru Boa (Co-Borrower) Loan Account No. LHADR00001299011	Plot No 1 Eknath Nagar Sr No 509/8/9, Near Khadu Karkhana, Kedgoan Ahmednagar 414005	Rs. 19,99,808/- August 22, 2023	Rs. 16,49, 121/- Rs.1,64, 920 /-	October 09, 2023 11:00 AM- 03:00 PM	October 14, 2023 02:00 PM- 03:00 PM

The online auction will be conducted on website (URL Link-https://BestAuctionDeal.com) of our auction agency Globe Tech. The Mortgagors/ notice are given a last chance to pay the total dues with further interest till October 13, 2023 before 05.00 PM else these secured assets will be sold as per above schedule.

till October 13, 2023 before 05.00 PM else these secured assets will be sold as per above schedule.

The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) RTGS/ Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Home Finance Company Limited, 2nd floor, Office no. 203, Sai Midas, Opposite Patiyala House, Nagar, Manmad Poad, Savedi, Ahmednagar- 414003 on or before October 13, 2023 before 04:00 PM. The Prospective Bidder(s) must also submit signed copy of Registration Form & Bid Terms and Conditions form at ICICI Home Finance Company Limited, 2nd floor, Office no. 203, Sai Midas, Opposite Patiyala House, Nagar, Manmad Poad, Savedi, Ahmednagar-414003 on or before October 13, 2023 before 05.00 PM. Earnest Money Deposit Demand Draft (DD) should be from a Nationalized/Scheduled Bank in favoror "ICICI Home Finance Company Ltd.-Auction" payable at Ahmednagar

For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the auction or submission of tenders, kindly contact ICICI Home Finance Company Limited on 7021072869 or our Sales & Marketing Partner NexXen Solutions Private Limited.

The Authorized Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed terms and conditions of the sale, please visit https://www.icicihfc.com/

Date: September 06, 2023 Authorized Officer **ICICI Home Finance Company Limited** 

P muthööt

# MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED Registered Office: TC NO.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034, CIN NO - U65922KL2010PLC025624. Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescenzo, Plot No. C38 & C39, Bandra Kurla Complex-G block (East), Mumbai-400051 TEL. NO: 022-62728517, Authorised Officer Email ID: authorised.officer@muthoot.com, Contact Person: - Rama Chandra Sur - 8655270047.

PUBLIC NOTICE - AUCTION CUM SALE OF PROPERTY

Sale Of Immovable Assets Under Securitization And Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002 Saie UT immovable Assets Under securitization And Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security interestract, 2002, the In exercise of powers contained in the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, the Authorized Officer of the Muthoot Housing Finance Company Ltd., (hereinafter referred to as the "Company") has taken the possession of under mentioned customers (hereinafter referred to as "Secured Asset") and held as security in respect of HOUSING Loan facilities granted to below mentioned customers (hereinafter referred to as "Sorowers") and further It has been decided to sell the Secured Asset on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "no recourse" basis/conditions by inviting sealed tenders from public in respect of the secured debt amounting to amount in below with further interest and expenses thereon till final payment of the overdue from Borrowers.

Sr. Name of No. Borrower/s & LAN	Description of property	Possession Type & Date	Total O/s Amount (Rs.) Future Interest Applicable	Reserve Price (Rs.)	E.M.D. (Rs.)
LAN No.:     MHFLRESMUM000005005659     Sonu Lalmohd Mansuri     Reshma Khatoon Alias     Reshma Sonu Mansuri	DESCRIPTION- A: ALL THAT PART AND PARCEL OF THE PROPERTY CONSITIING OF THAT MAUJE AMBADI, TALUKA BHIWANDI, DIST.THANE, SURVEY NO. 47, HISSA NO. 1/B/1 ON THIS PLACE BUILDING NAME * NAV SHRUSHTI COMPLEX* (CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED) BUILDING NO. 4, 2ND FLOOR ONE RESIDENTIAL FLAT NO.209, GRAM HOUSE NO.649/2/9, AREA 460 SQ.FOOT MEANS 42-75 SQ.METERS (BUIT-UP) THIS RESIDENTIAL HOUSE. BOUNDED: ON THE EAST BY: NAV SHRUSHTI BUILDING NO.C, ON THE WEST BY: PROPERTY OF SHRI SHEKHAR PATIL, ON THE SOUTH BY: NAV SHRUSHTI BUILDING NO.B, ON THE NORTH BY: AMBADIDIGASHIROAD	Possession 09-August-2023	Rs.973297/- as on 05-September-2023	Rs. 8,50,000/-	Rs. 85,000/-

Inspection Date & Time: 21-September-2023 & 22-September-2023 at 10.00 AM to 05.00 PM Auction Date: 12-October-2023 10.00 AM to 03.00 PM & Last date for Submission of Bid: 11-October-2023

Place of Sale Mumbai Branch: Shop No. E-8 & E-9, 2Nd Floor, Charms Star, Bail Bazar, Kalyan (W), Maharashtra - 421301

Intending bidders may inspect the properties on the date and time as mentioned above.

Terms & Conditions of public auction:-1) Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder as per extant guidelines under SARFAESIAct, 2002 & also the terms and condition mentioned in the offer/ tender document to be submitted by the intending bidders 2) The property will be sold on "As is where is" and "As is what is" "whatever there is" and "no recourse" condition, including encumbrances, if any, 3) The properties under auction can be inspected on the date & time specified above. For any queries with regards to inspection of properties or submission of tenders, kindly establish contact to The Authorised Officers at respective locations on above mention contact numbers. The interested buyers may send theirs offers for the above property in a sealed cover along with Demand Draft Payable at Mumba favoring "Muthoot Housing Finance Company Limited", towards earnest money deposit (EMD) 10% of Reserve Price. 4) Along with offer documents, the intending bidder shall also attach a copy of the PAN card issued by the Income Tax department AND bidder's identity proof and the proof of residence such as copy of the Passport, Election Commission Card, Driving license etc. 5) In no eventuality the property would be sold below the reserve price. 6) The bidders present in the auction would be allowed to increase their offer multiples of Rs. 10000/- in addition to Reserve Price Ried. 7) All dues and outgoings, i.e., Municipal Taxes, Maintenance / Society Charges, Electricity and water taxes or any other dues including Stamp Duty, Registration Charges, Transfer Charges and any other expenses and charges in respect of the registration of the Sale Certificate in respect of the said properties shall be paid by the successful bidder/purchaser shall have to pay 25% of the final bid amount (after adjusting 10% of the E.M.D. already paid) within next working days from the acceptance of the offer by the Authorized Officer in respect of the sale, failing which, the earnest money deposit will be forfeited. 9) The ba Terms & Conditions of public auction:- 1) Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder as per extant quidelines under all cost, charges and expenses incurred by the Secured Creditor are tendered by the above name borrower / co-borrower till one working day prior to the and ost, charges and expenses incremed by the secured of remote by the above harms borrower?—Dorrower into the winking by prior to the date of Auction then the property will not be sold and all the bids received from the prospective bidders shall be returned to them without any liability / claim against M/s Muthoot Housing Finance Company Ltd. The borrower/guarantor/mortgagor are hereby given STATUTORY 30 DAYS NOTICE UNDER RULE 8(6) & 9 of The Security Interest (Enforcement) Rules of SARFAESIACT to discharge the liability in full and pay the dues as mentioned above along with upto date interest and expenses within above mentioned days from the date of this notice failing which the Secured Asset will be sold as per the terms and conditions mentioned above. Borrower/s are also requested to remove their uncharged belongings from the property within 30 days'

time else it will be removed from property on their risk and cost.

Place: Maharashtra, Date: 06-September-2023 Sd/- Authorised Officer, For Muthoot Housing Finance Company Limited

## NOTICE OF 36<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING AND **E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the Members of Gravity (India) Limited ("the Company" will be held on Wednesday, 27th September, 2023 at 1:00 P.M. (IST) by mean of Video Conferencing ("VC") or Other Audio-Visua Means ("OAVM") to transact the Ordinary & Special Business as set out in the Notice of AGM.

Please note that, the Ministry of Corporate Affairs has vide General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 and 02/2022 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 respectively ("MCA Circulars") and circular Nos. SEBI/HO/CFO/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFO/CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May, 2020 and 15th January, 2021 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), permitted Companies to convene the AGM through VC/OAVM mode and issue the Notice for Annual General Meeting along with the Annual Report for the Financial Year 2022-23 by email to all members and other persons entitled, and whose e-mail addresses are

## **Notice of AGM and Dispatch**

In terms of the Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the aforesaid Notice and the Annual Report (including Standalone Financial Statements) for the Financial Year 2022-23 have been sent through e-mail to all the Members whose e-mail addresses are registered with the Depository Participant(s)(DP)/Registral & Transfer Agent (RTA) / Company on 1st September, 2023. The Annual Report and Notice of AGM has been sent to all members holding shares as on 1st September, 2023. The Annual Report along with AGM Notice is available on the Company's website http://gravityindia.net/ .The Notice convening the AGM is also available on BSE Limited (www.bseindia.com) and NSDL website (www.evoting.nsdl.com) for all members of the Company. Members who have acquired shares in the Company after the said date, or who have not registered their e-mail address with the DP/RTA/Company can access the Annual Report on the above websites and

#### send a request to your DP/RTA/Company for receipt of the same along with e-voting details. Closure of Register of Members and Share Transfer Books

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from September, 21st, 2023 to September, 27th, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and for determining the shareholders who would be entitled for the payment of dividend, it declared at the forthcoming Annual General Meeting. Members and all other persons concerned are hereby requested to take note of the same and lodge the share transfer deed(s), if any, duly executed, with the Registrar & Transfer Agent ("RTA") and also notify change in their address/bank account particulars, if any, to the RTA (in respect of shares held in physical form) or directly to their Depository Participant(s) (in respect of shares held in de-mat form) on or before September 21st September, 2023 ("cut-off date"). All shareholders holding shares as on cut-off date shall be eligible to cast their vote and attend the AGM of the Company.

## Manner of Voting at the AGM (remote e-voting and e-voting at AGM)

NOTICE is further given that in compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility (remote e-voting and e-voting at the AGM) to all its Shareholders to enable them to cast their votes on all matters listed in the said Notice through electronic means.

The Company is pleased to provide e-voting facility (including "remote e-voting") of NSDL to all its Members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the AGM. Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of the AGM either remotely (during remote e-voting period) or during the AGM (when window for e-voting is activated

upoi	irinou actions of the orialimany.	
- 1	Cut-Off Date for determining the Members entitled to vote through e-voting	Thursday, 21 <sup>st</sup> September, 2023
	Commencement of e-voting period	Saturday, 23 <sup>rd</sup> September, 2023
П	End of e-voting period	Tuesday 26th September 2023

The e-voting module will be disabled by NSDL at 5:00 PM on Tuesday, September 26, 2023. Further the members who cast thei vote through remote e-voting may attend the AGM but will not be allowed to vote again at the AGM. The detailed instructions for casting the vote through e-voting is attached to the AGM Notice as well as available on the Company's website on <u>http://gravityindia.net/</u> and on websites at <u>www.evoting.nsdl.com</u> and on website of Stock Exchange, BSE Limited

Any person who becomes a Member of the Company after the dispatch of the Notice convening the AGM and holds shares as or the cut-off date may obtain the LOGIN ID and password by sending a request to **evoting@nsdl.co.in** or csgravityindia@gmail.com. However, if such person is already registered with NSDL for e-voting then he/she can use his/he existing USER ID and password for casting vote. Any person who is not a shareholder as on the cut-off date may consider this

#### notice for informational purposes only. Attendance to the AGM through VC/OAVM:

Members are requested to note, that in view of the MCA Circulars, the Company is pleased to provide attendance to the AGM through VC/OAVM facility. The Shareholders will be required to login on the NSDL website <u>www.evoting.nsdl.com</u> using their e voting User ID and password. The link to view and participate in the AGM proceedings will be available on the NSDL website. The details for participation to the AGM, registration as a Speaker and to ask questions on the agenda for the AGM are included in the Notes to the AGM Notice. The members are requested to refer the same in detail. Members who have not updated their e-mai addresses are requested to update the same with their DP or by sending a written request by email to Ms. Shreya Chawak on csgravityindia@gmail.com

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Mr. Anubhav Saxena at evoting@nsdl.co.in or contact Ms. Shreya Chawak on csgravityindia@gmail.com.

The instructions for e-voting and participation in the AGM shall also form a part of the AGM Notice of the Company, which shall be available on the website of the Company, NSDL and the Stock Exchanges. This Advertisement is being published in compliance of the MCA Circulars and for the information of the members as is available on the Stock Exchanges website and the website of the Company. We urge all members to update their information at the earliest to receive the AGM Notice, Annual Report and e-voting credentials (as applicable).

> For and on behalf of the Board of Directors Gravity (India) Limited

> > Varun Rasiklal Thakkaı Chairman and MD DIN:00894145



### No. Dy.Ch.E./M&E/2614/WS dated 31.08.2023 **e-TENDER NOTICE**

The Municipal Commissioner of Brihanmumbai municipal corporation\_invites online e-Tender for the following work on "Item Rate Basis" from the eligible bidders. The Bid Start Date & time and Bid End Date & time is specified in the detailed tender notice on MCGM's website under "Tenders" section.

BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION					
	e-Tender Notice				
Department :	Ch.Engg.(M&E)				
Section :	Dy.Ch.Engg.(M&E)W.S.				
e-tender No. :	7200060503				
Subject :	Triennial Non Comprehensive services & Maintenance contract for Electric crematorium at Dahanukarwadi cemetery, in R/S ward.				
Bid Start :	Date-06.09.2023 Time-11.00 am				
Bid End :	Date-12.09.2023 Time-16.00 pm				
Portal:	Http://portal.mcgm.gov.in				
Contact Person : a) Name :	E.E. (M&E) W.S. Shri. J. D. Shirsath				
b) Contact No. (Office):	022-29670343				
c) Telephone No.:	022-29675862				
d) e-mail Address :	eews01me@mcgm.gov.in				

The intending tenderers shall visit the Municipal website http://portal.mcgm.gov.in/for further details of the tender.

The tender documents will not be issued or received by post/courier.

PRO/1419/ADV/2023-24

Sd/-Ex Engg. (M. & E.)W.S.-I

Let's together and make Mumbai Malaria free

Public Notice For E-Auction Cum Sale (Appendix – IV A) (Rule 8(6)) Sale of Immovable property mortgaged to III: Home Finance Limited (Formerly known as India Infoline Manig Finance Ltd.) (IIII-LHFL) Corporate Office at Plot No.98, Udyog Vihar, Phase–IV, Gurgaon-122015. (Haryana) and Branch Office at: "CTS NO 4278/1 to-7 Tanaji Nagar Near Kalika Mata Mandir 2nd Floor Chichwad Pune -4411033 "under "under the Securifisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. (hereinafter "Act"). Whereas the Auhorized Office ("AC") of IIFL-HFL had taken the possession of the following propertyles pursuant to the notice issued U/S 13(2) of the Act in the following loan accounts/prospect nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS AS IS WHAT IS BASIS" for realization of IEIL HEI's deviced at the underlying the page but belong the grade public public most property in the page but belong to sell the same on "AS IS WHERE IS BASIS AS IS WHAT IS BASIS" for realization of IFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: **www** 

Borrower(s) / Co-Borrower(s)	Demand N Date and Ar		Description of the Immovable property/ Secured Asset	Date of Physical Possession 18-Oct-2022	Reserve Price Rs.1,00,00,000/	
IGuarantor(s)  1. M/S Gulmohar Properties. 2. M/S Gulmohar Developers 3. Mrs.Madhuri Mohan Bhoite 4. Mr.Mohan Madan Bhoite 5. M/S Vighneshwar Associates (Prospect No 734658)	01-Mar-2017 Rs.53,83,038/- (R Three Lakh Eig Thousand Thirty E Bid Increase A Rs.1,00,000/- (Rupees One Laki	hty Three ight Only) Amount	All that part and parcel of the property bearing Plot No 227, Sector No. 27/A, Near Sant Tukaram Garden, Pradhikaran, Nigdi, Pune-411044, Pune,	Total Outstanding As On Date 01-Sep-2023  Rs. 43,60,234/- (Rupees Forty Three Lakh Sixty Thousand Two	(Rupees One Crore Only)  Earnest Money Deposit (EMD)  Rs.10,00,000/-	
Date of Inspection of property			EMD Last Date Date/ T		e of E-Auction	
18-Sep-2023 1100 hrs -1400 hrs			20-Sep-2023 till 5 pm.	22-Sep-2023 1100 hrs-1300 hrs.		

Mode Of Payment: EMD payments are to be made vide online mode only. To make payments you have to visit https://www.bankeauctions.com and pay through link available for the property/ Secured Asset only.

Note: Payment link for each property/ Secured Asset is different. Ensure you are using link of the property/ Secured Asset you intend to buy vide public auction. For balance payment, upon successful bid, has to pay through RTGS/NEFT. The accounts details are as follows: a) Name of the Account:- IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank:- Standard Chartered Bank, c) Account No:-9902879xxxxx followed by Prospect Number, d) IFSC Code:- SCBL0036001, e) Bank Address: Standard Chartered Bank, 90 M.G. Road, Fort, Mumbai-400001.

For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankeauctions.com, well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the paymen details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.

The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.

The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment.

The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land

and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.

Bidders are advised to go through the website https://bankeauctions.com and https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.

For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID:-support@bankeauctions.com, Support Helpline Numbers:@7291981124/25/26.

For any query related to Property details, Inspection of Property and Online bid etc. call IIFL HFL toll free no.1800 2672 499 from 09:30 hrs to 18:00 hrs between Monday to Friday or write to email: -auction.ht@iif.com.

Detween Monday to Friday or write to email:-auction.niggiir.com.

8. Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.

9. The thren the notice is hereby given to the Borrower/s, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.

10. In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.

11. AO reserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of tender/auction without assigning any reason thereof. In case of any dispute i tender/Auction, the decision of AO of IIFL-HFL will be final.

15 DAYS SALE NOTICE UNDER THE RULE 9 SUB RULE (1) OF SARFAESI ACT, 2002

The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auction failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost

Sd/-Authorised Office IIFL Home Finance Limited

## WANBURY LIMITED

Address: BSEL Tech Park, B - Wing, 10th Floor, Sector 30-A, Opp. Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai – 400 703. Tel : +91-22-67942222 Fax: +91-22-67942111/333, E-mail: cs@wanbury.com

Website: www.wanbury.com, CIN: L51900MH1988PLC048455

**NOTICE** 

NOTICE is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Wednesday, 27th day of September, 2023 at 11:30 A.M. (IST) through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the bu

n compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") read with Circular No. 14/2020 dated 8th Apri 2020, Circular No. 17/2020 dated 13th April 2020, Circular No. 22/2020 dated 15th June, 2020, Circular No. 33/2020 dated 28th September 2020, Circular No. 39/2020 dated 31<sup>st</sup> December, 2020, Circular No. 10/2021 dated 23<sup>st</sup> June 2021, Circular No. 20/2021 dated 8<sup>st</sup> December 2021, Circular No. 03/2022 dated 5<sup>st</sup> May 2022 and Circular No. 10/2022 dated 28<sup>st</sup> December 2022 ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12<sup>th</sup> May 2020 read with SEBI Circular number SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively referred to as "relevant circulars"), and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), the AGM of the Company will be held through VC/OAVM Facility, without physical presence of the Members of the Company at a common venue. The detailed procedure for participating in the meeting through VC/OAVM is annexed herewith and available at the Company's website www.wanbury.com.

NOTICE of the meeting setting out the Ordinary & Special Business to be transacted thereat have been sent electronically to those Members whose email addresses(es) are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar and Transfer Agent and the dispatch has been completed on Tuesday, 05<sup>th</sup> September, 2023. Members are hereby indired that the Notice of the Meeting and the aforesaid documents are available on the Company's website at <a href="https://www.cdslindia.com/www.wanbury.com">https://www.cdslindia.com/www.wanbury.com</a> and on CDSL's website at <a href="https://www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.wanbury.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cdslindia.com/www.cd com/evoting/EvotingInstanceAndResults.aspx

In line with the MCA Circulars and SEBI Circular, Shareholders are advised to update their email IDs in order to receive electronic copies of the Notice of the AGM/login credentials, in the manner mentioned below

Shareholders holding shares in physical mode	Shareholders who hold shares in physical mode and have not updated their email addresses with the Company / Depository Participant(s) / Registrar and Share Transfer Agents ("RTA") are requested to update their email addresses by writing to the Company's RTA, Purva Sharegistry India Private Limited. with subject line "Request to update email id" at support@purvashare.com Shareholders are requested to submit request letter mentioning the Folio No. and Name of Shareholder along with scanned copy of the Share Certificate (front and back) and self-attested copy of PAN card and any document (such as Driving License, Passport, Bank Statement, AADHAR) supporting the registered address of the Shareholder.
Shareholders holding shares in dematerialised mode	Shareholders who hold shares in dematerialised mode and have not updated their email addresses are requested to register / update their email addresses with their Depository Participant(s).

NOTICE is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable Rules made the of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 21st September, 2023 to Wednesday, 27th September, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act. 2013, read with Rule 20 internibes are ineely informed that in Compinance with the provisions of section 100 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 [including any modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof], Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard - 2 (SS-2) on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, MCA Circulars and SEBI Circular, the Company is providing to the Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means and the business may be transacted through the e-voting services ("remote e-voting") provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL3"). The Company is also providing e-voting facility ("e-voting") at the AGM to be held through VC/OAVM facility and the Shareholders who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote during the AGM, through e-voting.

The Company has appointed Ms. Kala Agarwal, Practicing Company Secretary (Membership No. 5976 & Certificate of Practice No. 5356) as Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting at the AGM in a fair and transparent manner.

The instructions for remote e-voting and e-voting are given in the Notice of the AGM. Shareholders are requested to note the followin

- The remote e-voting will commence on Sunday, 24th September, 2023 at 09:00 A.M. and ends on Tuesday, 26th September, 2023 at 05:00 P.M. (IST). The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Shareholders will not be allowed to vote electronically beyond the said date and time. During this period. Shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date, i.e., Wednesday, 20th September, 2023 may cast their vote by remote e-voting on the resolutions specified in the Notice of the AGM. Shareholders who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM to be held through VC/OAVM, but they shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by the Shareholder, they shall not be allowed to change it subsequently.
- share in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date, i.e., Wednesday, 20<sup>th</sup> September, 2023. A persor whose name is recorded in the Register of Shareholders or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories, Registrar and Share Transfer Agent as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any person who acquires Shares of the Company and becomes a Shareholder of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date, may follow the instructions for voting on the resolutions as mentioned at Point No. 18 of the notes to the Notice of AGM. A person who is not a Shareholder as on the cut-off date should treat the Notice of AGM relating to

The voting rights of the Shareholders (for voting through remote e-voting or e-voting at the AGM) shall be in proportion to their

A copy of the AGM Notice is available on the website of the Company at <a href="https://www.wanbury.com">www.wanbury.com</a> and on the websites of the Stock Exchange where the shares of the Company are listed, viz., BSE Limited - <u>www.bseindia.com</u> and National Stock Exchange of India Limited - <u>www.</u> nseindia.com. A copy of the AGM Notice is also available on the website of CDSL at www.evotingindia.com.

instructions on Remote e-voting and e-voting for information purposes only.

The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than 48 (Forty-Eight) hours from the conclusi of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website, viz., <u>www.wanbury</u>. om, immediately after their declaration, and will be communicated to CDSL, viz., www.evotingindia.com and BSE Limited and Nationa Stock Exchange of India Limited.

In case you have any queries or issues regarding remote e-voting and e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs" and e-voting manual available at <a href="www.evotingindia.com">www.evotingindia.com</a> under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or write an em contact Mr. Rakesh Dalvi (1800 22 5533 / 022-2305 8542).

Shareholders who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by sending their request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/folio number, PAN, mobile number along with their queries to <a href="mailto:support@purvashare.com">support@purvashare.com</a> seven days prior to the meeting.

For Wanbury Limited Jitendra J. Gandhi

Date : 06.09.2023

**DEPOSIT** 

#### SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED Registered Office: 1076, DR. E. Moses Road, Worli, M.

CIN: L51100MH1983PLC029600

Email: info@sarvamangalmercantile.com; Tel No. +91-22-24964656; Website: www.sarvamangalmercantile.in

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, September 29, 2023 at 01:00 P.M. at the registered office of the Company situated at 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018 to transact the ousiness mentioned in the Notice convening the said AGM.

The notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 has been sent through electronic mode on 04th September, 2023 to those members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories/ Registrar & Transfer Agent. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM and Annual Report has been dispensed with lyide MCA Circulars and the SEBI Circulars.

The Annual Report of the Company for the Financial Year 2022-23, inter-alia, containing the Notice of the 40th AGM is available on the Company's website at www.sarvamangalmercantile.in and on the website of the Stock Exchange(s) on which the shares of the Company are listed, i.e. BSE at www.bseindia.com. Acopy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com

**Book Closure:** Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, the register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 21st September, 2023 to 29th September, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20, of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Secretarial Standards issued by the Institute of Company Secretaries of India on General Meeting and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its members, the facility to exercise their right to vote through e-Voting before the AGM in respect of the business(es) to be transacted at the AGM and for this purpose the Company has appointed NSDL to facilitate such voting through electronic means.

The detailed instructions for e-voting facility are given in the notice of the AGM as well as in the email sent to the Members by NSDL. Members are requested to note the following:

The remove e-voting facility would be available during the following period: Commencement of remote e-voting 26th September, 2023 (09:00 A.M.) End of Remote e-voting 28th September, 2023 (05:00 P.M.) The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time;

equity share capital of the Company as on 22<sup>nd</sup> September, 2023 ("Cut-off Date"). The Shareholders attending the AGM and who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote at the AGM through polling paper. Any person who acquire the shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the Cut-off Date may obtain the login-id and password for e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 18001020990/1800224430, as

The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid-up

provided by NSDL. A person who is not a Member as on Cut-off Date should treat the Notice of the AGM for information purpose only. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again

#### Manner to register/update email address:

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to write mail to our RTALink Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in

For permanent registration of e-mail address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participants ("DPs") and Members holding the shares in physical form are requested to update the same with Registrar &

n case of any queries/ grievances connected with remote e-voting, you may refer to the FAQs and e-voting user manual for Members at <u>www.evoting.nsdl.com</u> Members can also contact the below persons for such queries/ grievances or for technical

assistance required before/during the Meeting to access and participate in the AGM:

. Send a request to evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 1800-222-990; or Contact Ms. Pallavi Mahatre, Senior Manager NSDL at the designated email address

 $\underline{pallavid@nsdl.com} \, or \, call \, on \, +91\text{-}22\text{-}24994545, \, or \,$ Contact Ms. Prajakta Pawle, NSDL at the designated email address

prajaktap@nsdl.com or call on +91-22-24994890 For Sarvamangal Mercantile Company Limited

Place:Mumba Date: 05th September, 2023

CFM ASSET RECONSTRUCTION PRIVATE LIMITED Registered Office: Block No. A/1003, West Gate, Near YMCA Club, S. No. 835/1+3, S. G. Highway, Makarba,

Ahmedabad, Guiarat - 380051 Corporate Office: 1st floor, Wakefield House, Sprott Road, Ballard Estate, Mumbai -400038.

EMAIL: sapna.desai@cfmarc.in

thoughtful regeneration

Prakhar Gupta

Company Secretary

CONTACT: 022-40055280/8879890250 APPENDIX- IV-A SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY UNDER THE SARFAESI ACT, 2002

E-Auction Sale Notice for sale of immovable assets under the Securitisation and struction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to rule 8(6) of the Security Interest Enforcement Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and Guarantors/ Mortgagors that the below described immovable properties mortgaged/ charged to the

secured Creditor, the **Physical Possession** of which has been taken by the Authorized Officer of CFM Asset Reconstruction Pvt. Ltd. on 03.12.2018, the secured creditor, will be sold on "**As** s where is", "As is what is" & "Whatever there is" and "No recourse basis" or 29.09.2023 for recovery of amounting to Rs. 52,18,25,913.58/-(Rupees Fifty Two Crore Eighteen Lakhs Twenty Five Thousand Nine Hundred Thirteen and paise Fifty Eight Only) as on 19-05-2023 and further interest and other costs and expenses thereon due to the secured creditor from Borrower & Mortgagor - Panoramic Universal Ltd., Guarantor - Mrs. idva Morvekar, Guarantor Late Mr. S Morvekar ,Mr. Sidhharth Morvekar, and Mr. Dyanraj Morvekar.

ı	DI	DETAILS OF PUBLIC AUCTION		
	DESCRIPTION OF SECURED PROPERTY	All that part and parcel of the property consisting of Flat No. 2201(old 1,2 63), 22nd Floor, Building No. 1, Sumer Trinity Tower, Plot No. 1054 to 1056 in TPS IV of Mahim Division, Near Samana Press, New Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai-400025 [ admeasuring 1955 Sq Ft Carpet]  2) All that part and parcel of the property consisting Flat No. 2202 (old 4,5 86), 22nd Floor, Building No. 1, Sumer Trinity Tower, Plot No. 1054 to1056 in TPS IV of Mahim Division, Near Samana Press, New Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai-400025 [admeasuring 2205 Sq Ft Carpet] [Amalgamated Flats]		
	SECURED DEBT	Rs.52,18,25,913.58/-(Rupees Fifty-Two Crore Eighteen Lakhs Twenty Five Thousand Nine Hundred Thirteen and paise Fifty Eight Only) as on 19th May,2023 and further interest and other costs and expenses thereon.		
	RESERVE PRICE	For two flats combine Reserve Price is <b>Rs. 25,02,00,000/-</b> [Rupees Twenty-Five Crore Two Lakh Only] OR  II) For Flat No. 2201(old 1,2 83) Reserve Price is <b>Rs.</b> 11,75,82,000/- [Rupees Eleven Crore Seventy Five Lakh Eighty Two Thousand Only]. For Flat No. 2202 (old 4,5 &6) Reserve Price is <b>Rs.13</b> ,		

If bid for both the flats are receive then only (II) option ca **EARNEST MONEY** For I) Rs. 2,51,00,000/- [Rupees Two Crore Fifty-One Lakh Only] OR

26.18.000/- [Rupees Thirteen Crore Twenty Six Lakh

Eighteen Thousand Only]
The first preference will be given to sale of first option (I)

For II) A) Rs. 1,17,59,000/- [Rupees One Crore Seventeen Lakh-Fifty-Nine Thousand Only].

B) Rs. 1,32,62,000/- [Rupees One Crore Thirty Two Lakh Sixty Two Thousand Only].

**DETAILS FOR** Account details for depositing EMD -DEPOSITING EMD Beneficiary Name | CFMARC Trust 1 APNA Account No 015012100000650 Bank Name Apna Sahakari bank Ltd Branch Name Parel Main branch IFSC Code ASBL0000015 INSPECTION DATE: On 11-09-2023 from 11:00 a.m. to 01:00 p.m. INSPECTION TIME LAST DATE AND TIME On or before 5.00 p.m. on 28-09-2023. TIME: DATE: PLACE:

E-Auction/Bidding through website https://www.bankeauctions.com) on 29-09-2023 from FOR E-AUCTION 11.00 am to 12:00 pm.a CONTACT: Mrs. Sapana Desai CONTACT: 022-40055280/8879890250

Encumbrances if any: Not known to the secured creditor.

The present Sale Notice has been issued in compliance of Order dated 29.09.2021 passed by MPID court, Mumbai. Last known amount of Rs. 27.33.898/- (Flat No 2201) and Rs.29.95.087.94/-(Flat No 2202)

Towards society maintenance.

For detailed terms & conditions of the sale, please refer to the link provided in Secured Creditors website i.e., https://www.cfmarc.in for detailed terms & conditions of e-auction/sale or respective property and other details before submitting their bids for taking part in the e-auction ders may also visit the website https://www.bankeauctions.com or contact service provide M/s. C1 India Private Limited. Bidder Support Nos.: 0124-4302020 / 21 / 22, +91 7291981124 / 1125 / 1126: Email: support@bankeauctions.com, Mr. Bhavik Pandya, Contact No. 91 8866682937 and 0124-430 2000, E-mail: Gujarat@c lindia.com.
This notice of 15 days is being given to all of you in compliance of Rule 8, Sub Rule 6 of SARFAESI Rules Under the SARFAESI Act 2002, informing the Borrower and all the Guarantors/Mortgagors

about holding of auction/sale of the aforementioned Secured Properties at the aforementioned date and time, with the advice to redeem the assets. If so desired by them, by paying the outstanding dues as mentioned herein above along with further interest and other costs thereon due and payable prior to the scheduled auction. In case of default in payment, any or all of the Secured Properties shall at the discretion of the Authorized Officer/Secured Creditor be sold through any of the modes as prescribed under Rule 8(5) of Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Authorised Officer, CFM Asset Reconstruction Pvt. Ltd.
Acting as trustee of CFMARC Trust - 1 Apna Bank Place : Mumbai

Place: Thane (Bhiwandi) Date: 06/09/2023

Vashi, Navi Mumbai, 06th September, 2023

Company Secretary

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कती करण्यापवीं त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तजांचा सल्ल

. नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

ASHANI DINESHCHANDRA SHANKARLAL SHANKARLAL ASHANI AS PER AADHAR CARD NO- 3596 9553 8232. CL-101 I SMT. SUMITA PARASMAL JAIN RESIDENT AT ALIBAG BAZARPETH, TAL. ALIBAG, DIST. RAIGAD, MAHARASHTRA 402201 HAVE CHANGED MY NAME SUMITRA TO

MAHARASHTRA GAZETTE (M- 23143907)

TRUSHALI MANOJ GHARAT AS PER DOCUMENT CL-357 SEPTEMBER 2023.

RESIDENT OF FLAT NO 204, 2ND FLOOR KALI MATA MANDIR CHS, SANJAY GANDHI NAGAR, NEAR BY GARMENT HUB MALL, JOGESHWARI (EAST), MUMBAI-400 060 HAVE CHANGED MY NAME FROM SHITAL TO SHEETAL SANTOSH SHELAR VIDE AFFIDAVIT DATED 31/07/2023.

## CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM BORKAR JYOTSNA MADHAV TO MULE SANDHYA RAJESH AS PER

HAVE CHANGE MY NAME FROM

I SHUBHANGI IS LEGALLY WEDDED NOTICE is hereby given that we on behalf of our clients are SPOUSE OF NO. 13691509P EX HAV TAMBE SURESH SITARAM, PRESENTLY investigating their title i.e. (1) Mr. Ajiv Yashwant Patil (2) Mr. Sandeep Vishnu Sankhe (3) Mr. Sandeep Vishnu Sankhe (4) Mr. RESIDING AT 3A/16, DONGRE USMAN SADAN, LAXMI NARAYAN MANDIR Kundan Jayantilal Bhatt, as the co-owners in respect of below MARG, SHIVNER SCHOOL, PAREIRAWADI, MOHILI VILLAGE, SAKINAKA, MUMBAI-400072 HAVE CHANGED MY NAME FROM SHUBHANGI SURESH schedule Non-Agricultural properties situated at Village-Bolinj Jaluka-Vasal, District-Palghar. TAMBE VIDE AFFIDAVIT DATED 31/08/2023. CL-468 A

CL-535

All persons having any claim or interest against or to the said property or any part thereof by way of sale, assignment, trust, lien, gift, charge, possession, inheritance, lease, tenancy, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within 14 days from the date of publication hereof failing which the claim, if any, shall be considered as waived.

**NOTICE** 

Schedule

Survey	Hissa	Area	Assessment RsPs.
No.	No.	RSqMtrs.	
141	C/2	16-71-09	167-11

Mr. Narayan G. Samant **Advocate High Court** Of Narayan Samant & Associates Flat No. 2, Pralhad CHS Ltd., Datta Mandir Chouk, Aarey Road, Goregaon East, Mumbai-400063

### INDIAN BRIGHT STEEL CO. LTD

CIN: L13209MH1960PLC011794 Regd. Office: "Aurum Platz", C.S. No. 406, Malabar Hill Division Ward, B.N. Cross Lane Pandita Ramabai Marg, Mumbai 400007 Ph.No. 022-30001735; Fax: 022-30001796 Email: indianbrightsteel@gmail.com website: www.indianbrightsteel.com NOTICE OF 62" ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE INTIMATION

Notice is hereby given that the 62<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Members of the Company to be held on Friday, 29<sup>th</sup> September, 2023 at 10.30 A.M at The Playce, Marathon Maxima, Lalbahadur Shastri Rd, Near Sonapur Signal, Mulund West, Mumbai, Maharashtra 400080.

Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and as per Regulation 42 of SEBI (LODR) Regulation, 2015, the Register o Members and the Share Transfer books of the Company will remain close from 23'

September 2023 to 29th September 2023 (both days inclusive) for the said AGM.

Copies of the Notice convening 62nd AGM, Annual Report containing audited accounts for Copies of the Notice convening 6.2 AGM, Annual Report containing audited accounts for the year ended 31<sup>st</sup> March 2023, attendance slip and proxy form has been dispatched whose e-mail ID's are registered with the Company / Depository Participants for communication purposes. The Notice has been sent to all the Members, whose names appeared in the Register of Member / Record of Depositories as on 01<sup>st</sup> September, 2023. n compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time companies (wandgement and Administration) Rules, 2014, as amended normaline to time and Regulation 44 of SEBI (LODR) Regulation, 2015, the Company is pleased to provide e-voting facility to its Members enabling them to cast their vote electronically in respect of the business to be transacted at the AGM. The Company has availed the e-voting services as provided by National Securities Depository Limited (NDSL). The Board of Directors of the Company has appointed Mrs. Ragini Chokshi, Ragini Chokshi & Co. Company Secretaries, as Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. The e-voting period commences on 26" September 2023 at 9:00 A.M to 28" September 2023 at 5:00 P. M. The e-voting module shall be disabled by NDSL, for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall ot be allowed to change it subsequently. The voting rights of Members shall be as per the number of equity shares held by the members as on the cutoff date which is 22° September, 2023. Annual Report and Notice of AGM is available at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>

epository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. The Members are requested to read the instructions pertaining to e-voting as printed in the AGM Notice carefully. Any query / concern /grievances connected with voting by electronic neans, if any, may contact NSDL through email at <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a> or the Company hrough email: indianbrightsteel@gmail.com.

nttps://www.indianbrightsteel.com/investor.php and on website of National Securities

By Order of the Board of Directors For Indian Bright Steel Co Limited Minoo Deora

Place: Mumbai Date: 05.09.2023

## पारनॅक्स लॅब लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: गाळा क्र. ११४, बिल्डींग क्र. ०८, जोगानी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, चुनाभट्टी मुंबई - ४०० ०२२. सीआयएन: एल३६९१२एमएच१९८२पीएलसी०२७९२५

दूर. क्र. ०२२-६८२५२५२५, फॅक्स : ०२२-२४०५७७०८ वेबसाइट : www.naxparlab.com ई-मेल : compliance@naxparlab.com

४१वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, इ-मतदान व बुक क्लोजर

**सूचना** याद्वारे देण्यात येते की, पारनॅक्स लॅब लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची ४**१वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी द्. १२.३० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ऑएव्हीएम) (यापुढे "ईलेक्ट्रॉनिक मोड" म्हणून संदर्भित) मार्फत कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूद अनुपालन व नियम अनुसार सीक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ द्वारे जारी अनुक्रमे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०,/ २२/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२०, १०/२०२१, २०/२०२१, ३/२०२२, आणि १०/२०२२, अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, १५ जून , २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२०, २३ जून २०२१, ८ डिसेंबर २०२१, ५ में, २०२२ (एकत्रित एमसीए सर्क्युलर्स असा उल्लेख) व सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेल्या १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ आणि १३ मे, २०२२ दिनांकीत परिपत्रके क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/

सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, सेबी/एचओ/सीएफडी/सीआयआर/ पी/२०२२/६२ आणि सेबी/एचओ/सीएफ डी/पीओडी २/सीएमडी २/पीसीआयआर/पी/२०२३/४, दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी २०२१. १३ मे २०२२ आणि ५ जानेवारी २०२३ (एकत्रित सेबी सर्क्यलर्स असा उल्लेख) नुसार आयोजित केली आहे. सभासद यांनी एजीएममध्ये व्हिडीओ कॉन्फरेस / ऑडिओ . ल मीन्य मार्फत उपस्थित गहावे व पॉक्सी नियक्ती उपलब्ध नाही. एजीएँमच्या दरम्यान व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत हजर सभासदांना कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत गणपुर्तीसाठी मोजले जाईल.

वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता एजीएमची सचना वार्षिक अहवाल हा संबंधित सर्क्यलर अनुसार सर्व सभादांना ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस व/वा लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड ("आरटीए") यांच्यासह नोंदणीकत आहेत त्यांना पाठविण्यात आला आहे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.naxparlab.com वर व बीएसई लि. ची वेबसाइट www.bseindia.com व कंपनीचे निबंधक व ट्रान्सफर एजन्ट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम. २०१४ च्या नियम २० अनुसार वेळोवेळी सुधारित अनुसार व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनिमयन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनीने एजीएमच्या ठिकाणी व्यवासायंवर विचार विनीमय करण्याकरिता त्यांच्या (प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारक) सभासदांना एजीएमच्या दरम्यान ई-मतदान तसेच परोक्ष ई-मतदान (एजीएम पुर्वी) सविधा प्रदान केली आहे. सभासदांच्या द्वारे पार पडलेल्या मतदानाची सविधा व परोक्ष ई-मतदान प्रणालीचा वापर (परोक्ष ई-मतदान) तसेच ई-मतदान ४१ व्या एजीएमच्या दरम्यान लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) यांच्याद्वारे प्रदानित आहे. श्री. प्रकाश नारिग्रेकर, मे. एचएसपीएन ॲण्ड असोसिएसटस्, एएलपी चे पदसिध्द भागीदार चे भागीदार व प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव यांना परोक्ष ई-मतदान प्रक्रिया स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडावी म्हणून नियुक्त केले आहे. **परोक्ष ई-मतदानाचे तपशील खालील** 

परोक्ष ई-मतदान कालावधीची मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ०९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरुवात करण्यात येईल व गुरूवार, २८ सप्टेंबर २०२३ रोजी सायं. **०५.०० वा. (भा. प्र. वे.) बंद** करण्यात येईल. परोक्ष ई-मतदान मोड्युल त्यानंतर एलआयआयपीएल मार्फत मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल.

सभासदांचे मतदान हक्क इक्विटी शेअर्स सह कंपनीच्या भांडवालच्या **शुक्रवार, २२ सप्टेंबर,** २०२३ (निर्धारित तारीखा) रोजीच्या प्रमाणशिर अनुसार आहे. कोणीही व्यक्ती जे निर्धारित तारखेस कंपनीचे सभासद आहेत ते परोक्ष ई-मतदान किंव एजीएममध्ये ई-मतदान वापरून एजीएमच्या सचनेत नमद केलेल्या सर्व ठरावावर मतदान करण्यासाठी पात्र राहतील.

कोणीही व्यक्ती ज्यानी सचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि निर्धारित तारीख म्हणजेच २२ सप्टेंबर २०२३ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते. enotices@linkintime.co.in येथे विनंती पाठवून किंवा एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या माहितीचा अवंलब करून लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

जे सभासद व्हीसी/आएव्हीएम द्वारे एजीएम मध्ये उपस्थित आहे आणि ज्यांनी दुरस्थ मतदान द्वारे ठरावांवर मतदान नाही केला त्यांना एजीएम दरम्यान ई-मतदान मार्फत मतदान करण्यास पात्र असेल. एजीएमदरम्यान इ-मतदानाकरिता तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना ४१ व्या एजीएम सूचनेमध्ये नमूद केली आहे.

जर सभासदांचे त्यांच्या ईमेल वर नोंदणीकरण कलेले नसेल व कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज यांच्यासह नोंदणीकत करण्यासाठी खालील तपशील अनसरावे:

९. कुपया आमची आरटीए वेबसाइट लिंक इनटाईम इंडिया प्रायवहेट लिमिटेड चे investo services> email detail Registration- fill in details अंतर्गत www.linkintime.co.in वर तपशील भरावा व आवश्यक दस्तावेज अपलोड आणि

जर भागधारक डिमॅट स्वरूपातील असल्यास : भागधारक यांनी कृपया डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स (डीपी) सह डीपीद्वारे प्रक्रिया अनुसार

डिमॅट खात्यामध्ये ईमेलचे नोंदणीकरण करावे. –मतदानासंदर्भातील प्रक्रिये संदर्भात कोणत्याही चौकशीकरिता सभासदांनी डाउनलोड सेक्शन अंतर्गत फ्रिकेंटली आस्कड केश्चन्स (एफएक्यूझ) च्या ई-मतदान युजर मॅन्युअल व https://instavote.linkintime.co.in enotices@linkintime.co.in येथील फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'')

वाचावे व ईमेल करावा संपर्क दूर. ०२२-४९१८६००० वर संपर्क साधावा. सभासदांचे निबंधक व कंपनीचे शेअर्स ट्रान्सफर बुक्स **शनिवार २३ सप्टेंबर २०२३ ते शुक्रवार** २९ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) एजीएमच्या हेतुकरिता दरम्यान बंद राहील.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये पारनॅक्स लॅब लिमिटेडकरिता

प्रीत कुकरेजा

कंपनी सचिव

ठिकाणः मुंबई

Lovable

लव्हेबल लिंगेरी लिमिटेड

सीआयएन : एल १७११०एमएच १९८७पीएलसी०४४८३५ नोंद.कार्या :: ए-४६, स्ट्रीट नं. २, एमआयडीसी, अंधेरी (ए), मुंबई - ४०० ०९३, महाराष्ट्र. फोन क्र. +९१-०२२-२८३८३५८१ फॅक्स क्र. +०२२-९१२८३८३५८२. ई-मेलः corporate@lovableindia.in वेबसाइटः www.lovableindia.in

> ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दूरस्थ ई-मतदान माहिती आणि पुस्तक बंद

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की **लव्हेबल लिंगेरी लिमिटेड** (''कंपनी'') ची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, २७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे (ओएव्हीएम) सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आयोजित केली जाईल. कंपनी कायदा २०१३ (''कायदा'') च्या युलेशन, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स<sup>''</sup>) च्या तरतुर्दीचे पालन करून आणि सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० सह वाचा ८ एप्रिल २०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२०, दिनांक ०५ मे २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२०, दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०२/२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २/२ २०२२ आणि ३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२२ आणि ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') आणि/किंवा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज यांनी जारी केलेली इतर लागू परिपत्रके भारतीय मंडळ (''सेबी'') (एकत्रितपणे संबंधित परिपत्रके म्हणून संदर्भित) ३६ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये सूचीबद्ध केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी. एजीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार वर्णन केल्यानुसार सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतील. व्हीसी/ओएव्हीएम दारे भाग घेणारे सदस्य कायद्याच्या कलम १०३ . नुसार एजीएमसाठी कोरमच्या हेतूने गणले जातील. २७ सप्टेंबर २०२३ रोजी होणाऱ्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स **शनिवार, २३ सप्टेंबर २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर** २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

संबंधित परिपत्रकांचे पालन करून, उपरोक्त सूचना आणि कंपनीचा ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/आरटीए (लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड(एलआयआयपीएल)/डिपॉझिटरी सहभाग मध्ये नोंदणीकत आहेत अशा सर्व सदस्यांना पाठवले जातील. सचना आणि वार्षिक अहवाल कंपनी संकेतस्थळ www.lovableindia.in आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि इंडियाचे संकेतस्थळ अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि ttps://instavote.linkintime.co.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सहभागी ण्याच्या सचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत. सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमच्य . नोटिसमधील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि विशेषत: एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंग.

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व व्यवसाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे व्यवहार केले जाऊ शकतात.

कट ऑफ तारीख ब्धवार, २० सप्टेंबर २०२३ आहे. रिमोट ई-मतदान सरू होण्याची तारीख आणि वेळ शनिवार. २३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी

९.०० वाजता (भा.प.वे.). रिमोट ई-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ **मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.००** वाजता (भा.प्र.वे.) आहे. रिमोट ई-व्होटिंगला २६ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.००

वाजेच्या (भा.प्र.वे.) पुढे परवानगी दिली जाणार नाही. या कालावधीत, सदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. त्यानंतर, रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एलआयआयपीएल द्वारे अक्षम केले जाईल. धवार. २० सप्टेंबर २०२३ (''कट-ऑफ तारीख'') पर्यंत कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअरमध्ये . प्रदस्यांचे मतदानाचे अधिकार त्यांच्याकडे असलेल्या इक्टिी शेअर्सच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे ाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये

कटऑफ तारखेपर्यंत नोंदवले गेले आहे, ती केवळ एजीएममध्ये सामील होण्याचा आणि रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. भौतिक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना पॅन. केवायसी तपशील आणि नॉमिनेशन सादर करण्यार सेबीने **१ ऑक्टोबर. २०२३** पर्यंत मभा दिली आहे.

ई-व्होटींगच्या संदर्भात कोणत्याही तक्रारी असल्यास nttps://instavote.linkintime.co.in च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या फ्रिकेन्टली आस्<del>य</del>ड केश्चन्सचा संदर्भ घेऊ शकतात किंवा ०२२–४९१८६००० या द्रध्वनी क्रमांकाव संपर्क साधू शकतात किंवा <u>instameet@linkintime.co.in</u> वर रिकेस्ट पाठवू शकतात. र्डमेल आयडी आणि बँक खात्याच्या तपशीलांची नोंदणी

भविष्यातील सर्व पत्रव्यवहारासाठी ई-मेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी, सदस्यांना विनंती आहे की कपय खालील प्रक्रियेचे अनुसरण करावे.

भौतिक स्वरुपात लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट mt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवा.: ई-मेल पत्याची नोंदणी करण्यासाठी शेअर्स : कृपया फोलिओ क्रमांक, नाव सादर करा भौतिक भागधारक, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (समोर आणि मागिल), पॅन शेअर्स धारण आणि आधार (दोन्हींची स्वयं–साक्षांकित स्कॅन कॉपी पॅन कार्ड आणि आधार कार्ड) वैकल्पिकरित्या, भौतिक स्वरुपामध्ये शेअर्स असलेले सदस्य https://web.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html किंवा <u>https://web.linkintime.co.in/kyc-downloads.html</u> वर नमूद केलेली माहिती/दस्तऐवज अपडेट/अपलोड करू शकतात. डिमॅटमध्ये शेअर धारण करणारे सदस्य अनुसरण करा.

एजीएमच्या सूचनेमध्ये सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएमच्या वेळी ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत

कोणत्या पद्धतीने देऊ शकतात यासंबंधीच्या सचना असतील. लव्हेबल लिंगेरी लिमिटेड साठी विनेश विजयन थझुम्पल

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण: मुंबई तारीख : ५ सप्टेंबर, २०२३

सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ब्लॉक क्र. ए/१००३, वेस्ट गेट, CEN R ाकारबा, अहमदाबाद, गुजरात- ३८००५१ कॉपोरेट कार्यालय : १ला मजला, वेकफिल्ड हाऊस, स्प्रॉट रोड,

ईमेल: sapna.desai@cfmarc.in

<sub>नोडपत्र</sub> - IV-ए सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार/गहाणवटदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की,

खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा प्रत्यक्ष **कब्जा** सीएफएम् ॲसेट रिकंस्ट्रक्शन प्रा लि च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ०३.१२.२०१८ रोजीस घेतला आहे. ती कर्जदा आणि गहाणदार पॅनोरॅमिक युनिव्हर्सल लि., हमीदार- विद्या मोरवेकर, हमीदार आणि कायदेशीर वारस सिद्धार्थ मोरवेकर, हमीदार आणि कायदेशीर वारस- ज्ञानराज मोरवेकर **यांच्याकडुन तारण धनकोंना** थकीत आणि देय १९.०५.२०२३ रोजीस रु. ५२,१८,२५,९१३.५८/- (रुपये बावन्न करोड अठरा परिव्यय या रक्कमेच्या वसुलीसाठी २९.०९.२०२३ रोजी ''जसे आहे जेथे आहे'', जे आहे जसे आहे ''जे काही आहे तिथे आहे'' आणि ''विना अवलंब तत्त्वाने'' विकण्यात येणार आहे.

१. फ्लॅट क्र. २२०१ (जुना १,२ आणि ३), २२ वा मजला, इमारत क्र. १, सुमेर

तारण कर्ज	त्रिनिती टॉबर, प्लॉट क्र. १०५४ ते १०५६, टीपीएस IV माहिम विभाग, सामना अस समोर, न्यु प्रभादेवी रोड, प्रमादेवी, मुंबई ४०००२५ (मोजमाणित १९५५ चौ. फू. चटई) च्या समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.  र. प्लंट क्र. २२०२ (जुना ४,५ आणि ६), २२ वा मजला, इमारत क्र. १, सुमेर त्रिनिती टॉबर, प्लॉट क्र. १०५४ ते १०५६, टीपीएस IV माहिम विभाग, सामना प्रेस समोर, न्यु प्रभादेवी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०००२५ (मोजमापित २२०५ चौ. फू. चटई) च्या समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.  १९ मे, २०२२ रोजीस र. ५२,१८,२५,९१३.५८/ – (रुपये बावन्न करोड अठरा लाख पंचवीस हजार नक्शे तरा आणि पैसे अट्ठावन्न मात्र) आणि पुढील व्याज आणि एववातील इतर परिवय		
राखीव किंमत	<ul> <li>१) दोन फ्लॅट्स करिता ए (रुपये पंचवीस करोड दो</li> <li>२) फ्लॅट क्र. २२०१ (ज्</li> </ul>	कत्रित राखीय किंमत रु. २५,०२,००,०००/- न लाख मात्र) किंवा ता २, २ व ३) करिता राखीय किंमत रु. रुपये अकरा कोटी पंच्याहत्तर लाख व्याएँगी	
	१३,२६,१८,०००/-( मात्र). ● प्रथम प्राधान्य हे मात्र प	ना ४, ५ व ६) करिता राखीव किंमत रु. रुपये तेरा कोटी सव्वीस लाख अठरा हजार हिला पर्याय(I) च्या विक्रीसाठी देण्यात येईल. व बोली प्राप्त झाल्यास मात्र पर्याय(II) ला न.	
इअर	किंवा	o/ – (रुपये दोन करोड एकावन्न लाख मात्र) ,ooo/ – (रुपये एक करोड सतरा लाख एकोणसाठ (रुपये एक करोड बत्तीस लाख बासष्ट हजार मात्र)	
इअर जमा करण्याकरिता तपशिल	इअर जमा करण्याकरिता ख	ाते तपशील–	
	लाभार्थी नाव:	सीएफएमएआरसी ट्रस्ट-१ अपना	
	खाते क्र.	०१५०१२१००००६५०	
	बँक नाव:	अपना सहकारी बँक लि	
	शाखा नाव:	परेल मेन शाखा	
	आयएफएससी कोड :	एएसबीएल००००१५	
निरीक्षणाची दिनांक व ठिकाणः	<b>११-०९-२०२३ रोजीस</b> स.११.०० ते दु. ०१.००		
बोली सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	दु. ५.०० वा. किंवा पूर्वी २८-०९-२०२३ रोजीस		
लिलावाकरिता दिनांक, वेळ व ठिकाणः	२९.०९.२०२३ रोजी स. ११.०० ते दु. १२.०० पर्यंत ई लिलाव/बोली वेबसाईट मार्फत ( https://bankeauctions.com)		
संपर्क	सी. सपना देसाई ईमेल – sapna.desai@cfmarc.in संपर्क: ०२२-४००५५२८०/८८७९८९०२५०		

सदर विक्री सूचना एमपीआयडी कोर्ट, मुंबई द्वारे जारी २९.०९.२०२१ दिनांकीत आदेशाला अनुपालनात जारी केली

सोसायटी मेंटेनन्स आणि मिळकत कर रक्कम रु. २७,३३,८९८/- (फ्लॅट क्र. २२०९) आणि रु २९ ९५.०८७.९४/- (फ्लॅट क्र. २२०२). विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया तारण धनको वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या, म्हणजे https://www.cfmarc.in संबंधित मालमत्तेच्या ई-लिलाव/विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्ती आणि त्यांच्या बोली जमा करण्यापूर्वी इतर तपशीलांसाठी. ई-लिलावात भाग घेण्यासाठी. बोलीदार https://www.bankeauctions.com या वेबसाईटला देखील भेट देऊ शकतात किंवा सेवा पूरवठादाराशी संपर्क साधू शकतात. मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड , ोलीदार मदत क्र. ०१२४-४३०२०२०/२१/२२, +९१ ७२९१९८९११२४/११२५/११२६ ईमेल: support@

https://bankeauctions.com, श्री. भाविक आर पांड्या, संपर्कः ९१-८८६६६८२९३७ आणि ०१२४-४३० २००० ईमेल: Gujrat@ctindia.com मोबाईल क्रमांकः ८८६६६८२९३७/. ही १५ दिवसांची नोटीस सरफैसी कायदा २००२ अंतर्गत सरफैसी नियमांच्या नियम ८ चा उपनियम ६ चे पाल . करण्यासाठी तुम्हा सर्वांना देण्यात येत आहे. कर्जदार आणि सर्व हमीदार/गहाणदारांना वर नमूद केलेल्या तारखेला आणि वेळी, मिळकतीची पूर्तता करण्याच्या सल्ल्यासह, वर नमूद् केलेल्या सुरक्षित मालमत्तेचा लिलाव/विक्री करण्याबद्दल , माहिती देणे. त्यांची इच्छा असल्यास, वर नमूद केल्याप्रमाणे थकबाकी भरून, पुढील व्याज आणि त्यावरील देय आणि नियोजित लिलावापूर्वी देय असलेल्या इतर खर्चासह. भरणामध्ये चूक झाल्यास, कोणतीही किंवा सर्व सुरक्षित मालमत्ता प्राधिकृत अधिकारी/तारण धनको च्या विवेकबुद्धीनुसार, तारण मिळकत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००० च्या नियम ८(५) च्या तरतुदी अंतर्गत विहित केलेल्या कोणत्याही पद्धतीद्वारे विकली जाईल.

दिनांक : ०६.०९.२०२३ सीएफएम ॲसेट रिकन्स्टक्शन प्रा. लि. (सीएफएमएआरसी ट्रस्ट-१ अपना बँक चे ट्रस्टी म्हणून कार्यरत) शुध्दीपत्र

**शाखा कार्यालय** : आयसीआयसीआय बँक लि., ऑफिस नंबर २०१-बी, २ रा मजला, रोड नं. १, प्लॉट नं. बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०४

आयसीआयसीआय बँक लि., कडील तुमचे उपरोक्त गृह कर्ज खाते क्र. एलबीटीएनई००००५१६२५८४ आणि कर्जदारांचे नाव नागेश आर धुरी करिता ऑक्टोबर १५, २०२१ दिनांकीत उक्त सरफैसी १३(२) सूचनेच्या (ह्यानंतर उल्लेख 'सदर सूचना') संदर्भात हे आहे, आम्ही कळवू इच्छितो की, अनावधानाने आणि निर्हेतुकपणे मोजमापित क्षेत्र आणि मिळकतीचा पत्त चुकून फ्लॅट क्र. २०४, २रा मजला विंग ई, नंद धाम कॉप्प्लेक्स कॅप्टन बार जवळ, सूरज बिल्डि. जांगीड इस्टेट, महाराष्ट्र, पालघर- ४०१५०१ (मोजमापित क्षेत्र विक्री करारानुसार) येथे स्थित असा नमद केला आहे त्या ऐवजी फ्लॅट क्र. २०४. २रा मजला विंग ई. टाईप-ए. सेक्टर क्र. ६, नंद धाम कॉप्म्लेक्स कॅप्टन बार जवळ, सूरज बिल्डि. जांगीड इस्टेट महाराष्ट्र, पालघर- ४०१५०१ मोजमापित क्षेत्र ४३२.५० चौ. फू. म्हणजेच ४०.१९ चौ मीटर्स (चटई क्षेत्र), असा आहे, म्हणून तुम्ही कृपा करून फ्लॅट क्र. २०४, २रा मजला विंग ई, टाईप-ए, सेक्टर क्र. ६, नंद धाम कॉप्म्लेक्स कॅप्टन बार जवळ, सूरज बिल्डि. जांगीड इस्टेट, महाराष्ट्र, पालघर- ४०१५०१ मोजमापित क्षेत्र ४३२.५० चौ. फू. म्हणजेच ४०.१९ चौ. मीटर्स (चटर्ड क्षेत्र) असे वाचावे.

सदर सरफैसी १३(२) सूचनेत वर्णन केलेले इतर सर्व तपशील आहेत तसेच राहतील. ह्या बाबतीत तुमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.

एसडी/प्राधिकृत अधिकारी दिनांक : सप्टेंबर ०६, २०२३ ठिकाण : महाराष्ट्र

कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई

(भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५ (५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१) टी.ओ.ए. क्र. ०५ सन २०२३

परि. १५ बँक ऑफ बडोदा ...अर्जदा विरुद श्री. धीरज रघुनाथ शेट्टी आणि अन्य ...प्रतिवादी

प्रतिवादी श्री. धीरज रघुनाथ शेट्टी फ्लॅट क्र. ७०४, डी विंग, ७वा मजला, भुमी क्लासिक सीएचएस लि., सबकुच क्र. १ सुपर मार्केट समोर, लिंक रोड, मुंबई-४०००६४. प्रतिवार्द सौ. श्यामल रघुनाथ शेट्टी फ्लॅट क्र. ७०४, डी विंग, ७वा मजला, भुमी क्लासिक सीएचएस लि., सबकुच क्र. २ सुपर मार्केट समोर, लिंक रोड, मुंबई-४०००६४. सौ. प्रिया धीरज शेट्टी प्रतिवार्द फ्लॅट क्र. ७०४, डी विंग, ७वा मजला, भुमी क्लासिक सीएचएस लि., सबकुच

समन्स

सुपर मार्केट समोर, लिंक रोड, मुंबई-४०००६४.

१. ज्याअर्थी, टीओए/०५/२०२३ सन्माननिय पीठासीन अधिकारी/प्रबंधकासमोर २४/०८/२०२३ रोजी सूचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ७४,९७,०५९.९४/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली.

ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्स/सूचनेची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे.

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस

दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ

अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला २७/१०/२०२३ रोजी दु. १२.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकां समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी दिले.



कर्ज वसूली न्यायाधिकरण-१, मुंबई

प्रबंधक

## सर्वमंगल मर्कंटाइल कंपनी लि.

नोंदणीकृत कार्यालय: १०७६, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८ सीआयएन: एल५११००एमएच १९८३पीएलसी२९६००

ईमेलः info@sarvamangalmercantile.com; फोन क्र.: +९१-२२-२४९६४६५६; संकेतस्थळ : www.sarvamangalmercantile.in

पाद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') **शुक्रवार, २९** पप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०१:०० वाजता १०७६, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी, मुंबई – ४०००१८ येथे स्थित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात वर नमूद केलेल्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. आर्थिक वर्ष २०२२–२३ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ०४ सप्टेंबर

२०२३ रोजी ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरीज/ रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे गीकत आहेत त्यांना पाठवण्यात आले आहेत. एमसीए परिपत्रके आणि सेबीच्या परिपत्रकांदारे एजीए आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता आहे. कंपनीचा आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा वार्षिक अहवाल, इतर गोर्ष्टीबरोबरच, ४० व्या एजीएमची

सूचना कंपनीच्या www.sarvamangalmercantile.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे ज्यावर कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, म्हणजे बीएसई चे www.bseindia.com वर. त्याची एक प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (मएनएसडीएल) च्या वेबसाइट <u>www.evot-</u> ing.nsdl.com वर उपलब्ध आहे. बुक क्लोजर:

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार आणि त्याखाली तयार केलेल्या नियम ट्रान्सफर आणि सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ्फ इंडियाचे नियम ४२ (सचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता), विनियम २०१५, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स २१ सप्टेंबर २०२३ ते २९ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत एजीएम करीता बंद राहतील. दरस्थ ई-मतदान

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्टेशन) रुल्स २०१४ च्या नियम. २०. सर्वसाधारण सभेवरील इन्स्टिट्यट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सेक्रेटरीयल स्टॅंडर्डस् आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्षयरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुर्दीच्या अनुपालनात कंपनीने एजीएममध्ये करावयाच्या कामकाजाच्या संदर्भात एजीएमपूर्वी ई-व्होटींग मार्फत मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्याची सुविधा तिच्या सभासदांना पुरवली आहे आणि त्यासाठी कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमाने अशा मतदानाची सुविधा देण्यासाठी एनएसडीएलची नियुक्ती केली आहे.

ई-व्होटींग सुविधेकरिता तपशिलवार माहीती ही एनएसडीएलद्वारे सभासदाना ईमेल द्वारे पाठवलेल्या तसेच एजीएमच्या सूचनेत दिलली आहे. सभासदांना खालील नोंदी घेण्याची विनंती करण्यात येत आहे. १. दरस्थ ई-मतदान सविधा खालील कालावधी दरम्यान उपलब्ध होईल दूरस्थ ई-मतदानाची सुरुवात २६ सप्टेंबर २०२३ (स. ०९:०० वा.)

रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती	२८ सप्टेंबर, २०२३ (सं. ०५:०० वा.)
दूरस्थ ई-मतदान त्यानंतर एनएसडीएल द्व	ारे मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि सदस्यांना
उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे इलेक्ट्रॉनि	क पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार
I	दूरस्थ ई-मतदान त्यानंतर एनएसडीएल द्व

सदस्यांचे मतदान हक २२ सप्टेंबर, २०२३ ('कट-ऑफ तारीख') रोजी कंपनीच्या पेड-अप इक्टिी भाग भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. एजीएमला उपस्थित असलेले आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही अशा भागधारकांना पोलिंग पेपरद्वारे

एजीएममध्ये मतदानाचा हक्क बजावता येईल. कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून ई-व्होटिंगसाठी लॉगिन-आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते किंवा एनएसडीएल द्वारे प्रदान केल्याप्रमाणे टोल फ्री क्रमांक १८००१०२०९९० /१८००२२४४३० वर संपर्क साधू

शकतो. कट-ऑफ तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने एजीएमची सूचना केवळ माहितीच्या

ज्या सदस्यांनी एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिले आहे ते देखील एजीएम मध्ये भाग घेण्यास पात्र असतील परंतु त्यांना अशा ठरावांवर पुन्हा मत देण्याचा अधिकार

ईमेल पत्त्याची नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या आरटीए लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे rnt.helodesk@linkintime.co.in ईमेल पत्त्याच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी, सदस्यांना मेल लिहावा. डिमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्यांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) सोबत ते अपडेट करण्याची विनंती केली जाते आणि फिजिकल स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना ते रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे अपडेट करण्याची विनंती केली जाते. रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, आपण www.evoting.nsdl.com येथे सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता सदस्य अशा शंका/तक्रारींसाठी किंवा खालील व्यक्तींशी देखील संपर्क साधू शकतात. एजीएममध्ये प्रवेश करण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी सभेपूर्वी/दरम्यान आवश्यक तांत्रिक सहाय्य:

ए. <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवा किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क साध शकता: किंवा

बी. श्रीम. पल्लवी महात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक NSDL यांच्याशी pallavid@nsdl.co.in या वरिष्ठ ईमेल पत्त्यावर संपर्क साधा वर किंवा +९१-२२-२४९९४५४५ वर कॉल करा किंवा

सी. श्रीम. प्राजक्ता पावले, यांच्याशी prajakta@nsdl.co.in या नियुक्त ईमेल पत्त्यावर संपर्क साधा किंवा सर्वमंगल मर्कंटाइल कंपनी लिमिटेड किंवा +९१-२२-२४९९४८९० वर कॉल करा

प्रखर गुप्ता कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५ सप्टेंबर, २०२३ सर्वमंगल मर्कंटाइल कंपनी लि. करीता

प्रबंधक. कर्ज वसूली न्यायाधिकरण-१, मुंबई दिनांक : ०६/०९/२०२३

at home with Palm Print

9820113194 Watch on YouTube: 💰 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते. ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिंगतीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये

## **CHANGE OF NAME**

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM

PARASMAL JAIN AS PER NOTARY NO. 8333/2023. CL-240 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM MUNIRA ABBAS DHORAJIWALA TO MY NEW NAME MUNIRA ABBASI DHORA.IIWAI A PER

ERUM KIDWAI SON OF WAQAR HUSAIN KIDWAI WISH TO DULY INFORM ONE AND ALL THAT MY NAME WAS CHANGED FROM MY EARLIER NAME MOHAMMAD ERUM KIDWAI TO MY CURRENT NAME ERUM KIDWAI. THE NAME ERUM KIDWAI IS TO BE CONSIDERED FOR ALL OFFICIAL PURPOSES AND COMMUNICATION. FROM ERUM KIDWAI S/O WAQAR HUSAIN KIDWAI 101 COMET "A" WING COMET CHS WADALA EAST BHAKTI PARK MUMBAI-37 CL-301 I HAVE CHANGED MY NAME FROM TRUSHALI SAHADEO GHARAT TO

I HAVE CHANGE MY NAME FROM BHAVINI VIKRAM RAWAL TO BHAVINI VIKRAM RAVAL AS PER AS PER AFFIDAVIT 68AA 636361 DATED 5TH CL-391 I SHITAL LEGALLY WEDDED SPOUSE OF NO 2791904K EX HAV SHELAR SANTOSH MAHADEV PRESENTLY

कर्ज वस्ति न्यायाधिकरण-१, मुंबई

बँक ऑफ बडोदा विरुद्ध

प्रति. प्रतिवादी मे. धीरज हॉस्पिटॅलिटिज प्रा. लि

लि., सबकुच सुपर मार्केट समोर, लिंक रोड, मुंबई-४०००६४. श्री. धीरज रघनाथ शेडी प्रतिवादी

फ्लॅट क्र. ७०४, डी विंग, ७वा मजला, भुमी क्लासिक सीएचएस लि., सबकुच सुपर

क्र. ३

प्रतिवादी

क्र. ४

पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे.

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ

जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार

संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला २७/१०/२०२३ रोजी द. १२.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक

BHISHAM PURSHOTTAMDAS LULLA TO BHISHAM PURSHOTTAM LULLA AS PER GAZETTE NO. (M-23137451

SANDHYA

DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY OLD NAME PRIYADARSHINI SHAH TO PRIYADARSHINI MADANI AS PER ATTACHED AADHAR CARD. CL-601 I CHANGE MY NAME FROM -KAILASH DHOLPURIYA TO: ACHUDEVI KAILASH DHOLPURIYA VIDE DEED POLL AFFIDAVIT NO:- 65AA 357089 DTD 4TH SEPTEMBER 2023. CL-735 I CHANGE MY NAME FROM: MEENA/

MEENAKUMARI MADHAVRAO SALVI TO : SEEMA DILIP AMBRE VIDE DEED POLL AFFIDAVIT NO: 65AA 357091 DTD 04TH SEPTEMBER 2023. CL-736 I HAVE CHANGED MY NAME FROM VAILANKANNI CATHARINE GOMES TO VAILANKANNI KINNY AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM ATMARAM GYANI GOMA TO ATMARAM GYANIRAM CHANDALIYA AS DOCUMENT. CL-801 A

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED MUSTAQIM TO MOHAMMED MUSTAQIM SHAIKH AS DEPROCUMENT PER DOCUMENT. CL-801 B . KAUSAR MOHMED ASLAM SAYYED HAVE CHANGED MY NAME TO KAUSAR MOHAMMED ASLAM SAYYED VIDE

AADHAAR. I KAUSAR MOHD ASLAM SAYYED HAVE CHANGED MY NAME TO KAUSAF MOHAMMED ASLAM SAYYED VIDE AADHAAR I HAVE CHANGED MY NAME FROM GANESH YASHWANT GHADAVLE TO GANESH YASHWANT GHADAVALE AS PER GOVT. OF MAHARASHTRA

HAVE CHANGED MY NAME FROM MANJULA HARESHBHAI THAKER TO MANJULA HARIHAR THAKAR AS PER DOCUMENTS. CL-950 A I HAVE CHANGED MY NAME FROM KULSUM SOFFIAN HAJARI TO KULSUM SIDDIQUE SHAIKH AS DOCUMENTS. CL-950 B

GAZETTE NO. (M-23131367). CL-950

MONICA NASHINE TO MONICA INOK ARLAND AS PER DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME FROM SHIRISHKUMAR SAUCHAND PATEL TO SHIRISH SAUCHAND PATEL AS DOCUMENTS. CL-950 D I HAVE CHANGED MY NAME FROM RANJITHA RAMPRAKASH CHALAM TO

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM RAMPRAKASH CHALAM TO VENKATACHALA RAMMPRAKASH VENKATACHALAM AS CL-950 F DOCUMENTS. WE MR. RAJESH PARASMAL DOSHI AND MRS. HEENA RAJESH DOSHI HAVE CHANGED OUR MINOR CHILD'S

RANJITHA RAMMPRAKASH AS PER

CL-950 G DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM QURESHI MUSTAKIN SAWABUDDIN TO QURESHI MUSTAKIN SHABABUDDIN AS PER DOCUMENTS. CL-950 F I HAVE CHANGED MY NAME FROM QURESHI SAWABUDDIN WAHABUDDIN

NAME FROM HETVI RAJESH DOSHI TO HAVISHA RAJESH DOSHI AS PER

TO QURESHI SHABABUDDIN BABUDDIN AS PER DOCUMENTS.

...अर्जदार

(भारत सरकार, वित्त मंत्रालय) (५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१) टी.ओ.ए. क्र. ०४ सन २०२३ परि. १५

मे. धीरज हॉस्पिटॅलिटीज प्रा. लि. आणि अन्य. ...प्रतिवादी चार बंगला, कर्मवीर स्पोर्ट्स क्लब, कोकिलाबेन हॉस्पिटल आणि आरटीओ जवळ, क्र. १ अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. आणि येथे सुद्धाः फ्लॅट क्र. ७०४, डी विंग, ७वा मजला, भुमी क्लासिक सीएचएस

मार्केट समोर, लिंक रोड, मुंबई-४०००६४. मौ. पिया धीरज शेडी प्रतिवादी फ्लॅट क्र. ७०४, डी विंग, ७वा मजला, भुमी क्लासिक सीएचएस लि., सबकुच सुपर

मार्केट समोर, लिंक रोड, मुंबई-४०००६४. सौ. श्यामल रघनाथ शेट्टी फ्लॅट क्र. ७०४, डी विंग, ७वा मजला, भुमी क्लासिक सीएचएस लि., सबकुच सुपर मार्केट समोर, लिंक रोड, मुंबई-४०००६४.

१. ज्याअर्थी, ए/०४/२०२३ सन्माननिय पीठासीन अधिकारी/प्रबंधकासमोर २४/०८/२०२३ रोजी सूचीबद्ध केला होता. २. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २,७२,८७,२८०.८१/- च्या

कर्जाच्या वस्लीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. ३. ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्स/सूचनेची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी

४. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी:

अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय

प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकां समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक **३१ ऑगस्ट, २०२३** रोजी दिले.